

February 4, 2026

To,

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex
Bandra (E)
Mumbai - 400 051

Trading Symbol: "SOLARINDS"

Through NEAPS

To,

BSE Limited
Floor no. 25, PJ Towers
Dalal Street
Mumbai - 400 001

Scrip Code: 532725

Through BSE Listing Center

Subject: Submission of Newspaper Clippings for the Unaudited Financial Results for the quarter and nine months ended on December 31, 2025.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, please find enclosed herewith the clippings of Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended on December 31, 2025, published today in Loksatta (Nagpur Edition) and Business Standard (All India Edition) newspapers.

Kindly take the same in your records.

Thanking You,

For Solar Industries India Limited

**Khushboo Pasari
Company Secretary &
Compliance Officer**



महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली, गोरखंजारा साहित्य अकादमी

ओल्ड कस्टम हाऊस, विकास विभाग इमारत, तिसरा मजला, शहिद भगतसिंग मार्ग, मुंबई - ४००००१
Email: mhsahityaacademy@gmail.com Ph.-022- 22672539 Website: mahasahitya.org

पुरस्कार योजना, पुस्तक प्रकाशन, ग्रंथालय अनुदान, पत्रिका व्हेरेंडनाती अर्ज / प्रवेशिका मानविषयावत

महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली, गोरखंजारा साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार, पुस्तक प्रकाशन अनुदान, ग्रंथालय अनुदान, पत्रिका खरेदी योजना यासाठी प्रवेशिका मानविषयात येत आहेत.

महाराष्ट्र राज्यात १५ वर्षे रहिवाशी असणारे साहित्यकार पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशन अनुदानासाठी प्रवेशिका पाठवू शकतात तसेच, महाराष्ट्र राज्यातील ग्रंथालये ग्रंथालय अनुदान आणि राज्यातील तसेच राज्याबाहेरील हिंदी पत्रिका प्रकाशित करणारे संस्था / प्रकाशक / संपादक पत्रिका खरेदी योजनेसाठी अर्ज पाठवू शकतात. विविध योजनांसाठी अर्ज / प्रवेशिका मा. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली, गोरखंजारा साहित्य अकादमी, ओल्ड कस्टम हाऊस, विकास विभाग इमारत, तिसरा मजला, शहिद भगतसिंग मार्ग, मुंबई - ४००००१ या पत्त्यावर दिनांक ०५ मार्च, २०२६ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. उपरोक्त योजनांच्या संबंधित अधिक माहिती, नियम, अटी-शर्ती व अर्ज www.maharashtra.gov.in आणि www.mahasahitya.org या संकेतस्थळावर नवीनतम संदेश या मध्यकाळातील उपलब्ध आहे.

सहसंचालक तथा सदस्य सचिव
महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली, गोरखंजारा साहित्य अकादमी

दिनांक ०४/०२/२०२६
मुंबई



Canara Bank
(A GOVERNMENT OF INDIA UNDERTAKING)
S Syndicate Bank

रिकव्हरी आणि कलेक्शन्स एजंट

नागपूर शहरातील शाखा तसेच ग्रामीण भागातील मोंदा, मनसर, काटोल, कळमेश्वर, उमरेड, बुढीबोरी या भागांसाठी रिकव्हरी एजन्सीच्या नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

किमान २ राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कार्यानुभव असलेल्या एजन्सींना प्राधान्य दिले जाईल. एजंट हे डीआरए (DRA) प्रमाणित असावेत व त्यांच्याविरुद्ध कोणताही पोलीस गुन्हेगारी नोंद नसावी.

इच्छुक अर्जदारांनी केनरा बँक, क्षेत्रीय कार्यालय, रिकव्हरी विभाग, शंकर नगर चौक, उत्तर अंबाझरी रोड, नागपूर - ४४००१० येथे संपर्क साधावा.

संपर्क क्र.: 8318294515, 9850321429
recoveryrnp@canarabank.com



NAGPUR MUNICIPAL CORPORATION
Offline Tender Notice


Commissioner NMC invite Offline tenders for the following works. This Offline tender can be Submitted by the registered contractor of NMC. The terms and conditions of tender are available in tender form the sale and purchase of Offline tender form at E.E. Zone 02 Office, Harne Marg Gokulpeth Market Dharampeth Zone Office NMC.

Name of Work	Tender Cost (In Rs.)	EMD (Rs.)
Providing and Laying C.C. Flooring from Buddha Vihar to H/O Shri Ingole at Sudam Nagari near H/O Shri Ravi Ingole at Trust Layout & H/O Shri Vijay Kadwe to H/O Shri Pudlik Wankhede at Sudam Nagari in Prabhag No. 13	733549/-	7400/-
Construction of RCC Chamber at Pandharabodi Verma Layout & various Places in Prabhag No. 13	750490/-	7600/-
Providing and Fixing I-Block at Sadbhavana Nagar in Prabhg No. 27	822493/-	8300/-
Providing and Fixing I-Block from H/O Shri Trivedi to H/O Shri Papadkar Mahatma Fule Nagar & Hill Top area at Ramanagar in Prabhg No. 13	737672/-	7400/-
Construction of Cement Concrete Road Infront of Tathagat Goutam Buddha Vihar Gali No.8 at Chamdramani Nagar in Prabha No. 17	833869/-	8400/-
Construction of Cement Concrete Road H/O Shri Binzade at Sanjay Nagar in Prabhag No. 13	833198/-	8400/-
Construction of Cement Concrete Road H/O Shri Kherun Basar to Shri Abdul Munna at Mehbubpura in Prabhag No. 3	833282/-	8400/-
Construction of Cement Concrete Road H/O Shri Kheul Ansari to Shri Abdul Rashid Baba at Sangharsh Nagar in Prabhag No. 3	833399/-	8400/-
Construction of Cement Concrete Road near H/O Shri Nikhilesh Kapse at Telankhedi in Prabhag No. 12	833989/-	8400/-
Providing and Fixing I-Block near H/O Shri Bhagat at Kapil Nagar in Prabhag No. 02	822080/-	8300/-
Providing and Supplying M.S. Circular Tree Guard at various places in Prabhag No. 13 & 15	418305/-	4200/-
Providing and Fixing C.I Benches at various Places in Prabhag No. 15	493000/-	5000/-
Providing and Fixing Interlocking Block near H/O Joseph Giripeth in Prabhag No. 15	826177/-	8300/-

Note :: 1) Cost of Blank Tender form (Rs. 590/-), Time period (In Days) : 03 & 04 Month & Class Of Contractor : I To VII. 2) Tender Sale & Submission Start Date : 02.02.2026. 3) Tender Sale & Submission End Date:10.02.2026 at 4:00 pm.4) Date of Opening of Tender (if Possible) : 11.02.2026 at 11:00 am.

Executive Engineer, Zone No. 2
N.M.C., Nagpur

Advt No. 985 PRDate 03.02.2025



आस्ती वसुली व्यवस्थापन (एआरएम) शाखा

प्लॉट नं. 32, पहिला मजला, कॉर्पोरेशन कॉलनी, नॉर्थ अंबाझरी रोड, लाड भेट्टी स्टेशन जवळ, गांधी नगर, नागपूर - 440010 (महाराष्ट्र)
ई-मेल: cb6820@canarabank.com | फोन नं. - +91 9271071694

ताबा सुचना [कलम 13(4)(चल/ अचल संपत्ती करीता फक्त)

ज्याअर्थी, सेक्चुराईजेशन आणि रीकव्हरीशन ऑफ फार्मर्सविल असएस एए एनफोर्समेंट ऑफ सिम्युल्टेरी इंटरटेर एंटर 2002 (2002 चा कायदा 54) च्या अंतर्गत खालील वस्तुअंशकर्ता हे केनरा बँक चे अधिकृत अधिकारी आहे, तेव्हा सिम्युल्टेरी इंटरटेर (एनफोर्समेंट) रुलस 2002 च्या सेक्शन 13(12) च्या सोबतच वाराला जाणारे रुल 3 च्या अंतर्गत अंतर्गत कायदा / जमानतदार आणि आणि गहाणदार यांना र यांना डिमांड नोटिस दिनांक खालील नमुद आहे देऊन सुवर्णत देविलेलेली रकम आणि त्याखालील व्याज तसेच कर, दर्याही रकम आणि शुल्क ही सुचना प्रसीनंतर। प्रसीनंतर 60 दिवसांना आता भ्रष्टाई करण्याच्या उद्देशाने सुचना मध्ये देविलेल्या ताबखेला दिली होती. कर्जदार / जमानतदार आणि गहाणदार ज्या रकमेची भरपाई करण्याकरीता असमर्थ सिद्ध करण्यात येईल कर्जदार / जमानतदार जमानतदार आणि गहाणदार तसेच आम जमनेला याद्वारे सुचना देण्यात येते की, खालील दिलेल्या 13 (4) सह वाचना जाणाऱ्या अंतर् कार्य क्र 8 आणि 9 सिम्युल्टेरी इंटरटेर (एनफोर्समेंट) रुलस 2002 च्या अंतर्गत खालील हस्ताक्षरकऱ्यांनी खालील दिलेल्या संपत्तीचा ताबा घेतला आहे.

विशेष करून कर्जदार / जमानतदार आणि गहाणदार तसेच आम जमनेला याद्वारे वरील संपत्तीच्या विषयी काहीही घेणे देणे न करण्याकरीता जागृत केले जात आहे. तसेच पुढील संपत्तीचे व रकमेवरील व्याजाचे आणि अन्य खर्चाचे देणेदेणे केनरा बँक आस्ती वसुली व्यवस्थापन (एआरएम) शाखा नागपूर आणि त्यावरील रकम व व्याजासह प्रभावाधिन राहील.

सुरक्षित मालमतेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या बाबतीत सरफेसी अधिनियमाच्या कलम 13 मधील उप-कलम (8) मधील तरतुदीसाठी कर्जदाराचे लक्ष निमंत्रित केले जात आहे.

अ. क्र.	कर्जदार / जमानतदार आणि गहाणदाराचे नाव	चल/ अचल संपत्तीचे विवरण	माँग सुचनेची तारीख	माँग सुचनेची थक्काही रकम (रुपये)	ताब्याची तारीख
1	मेसर्स जे.के. गारुमेंट्स अँड ड्राईंग त्यांच्या द्वारा प्रोप्रायटर श्रीमती मयुरी श्रीकांत कोठे	सर्व भाग आणि तुकडा असलेले जमिन आणि औद्योगिक बिल्डिंग स्थित एमआयडीसी प्लॉट नं. ए-22, अतिरीव, अमरावती औद्योगिक क्षेत्र, गाव सावडीच्या हद्दीत आणि अमरावती नगरपरिषद हद्दीबाहेर, तालुका आणि नोंदणी उप-जिल्हा अमरावती, जिल्हा आणि नोंदणी जिल्हा अमरावती, ज्याचे समावेश क्षेत्रफळ एरीया 600 चौ.मी. आणि बिअरउप एरीया 396 चौ.मी. एमआयडीसी नांटापावणे, मोजा सावडी, नागपूर रोड, अमरावती - 444607. संपत्तीची वर्तुषिमा खालीलप्रमाणे: पूर्व: एमआयडीसी प्लॉट नं. ए-15, पश्चिम : एमआयडीसी रोड - 25.00 मीटर R/W, उत्तर : एमआयडीसी प्लॉट नं. ए-23, दक्षिण: एमआयडीसी प्लॉट नं. ए-21.	14/11/2025	रु.125,12,334.07 (रुपये एक करोड पंचवीस लाख बारा हजार नवोणे चौतीस आणि पैसे सात फक्त) 29.01.2026 पर्यंतचे + व्याज आणि त्यावरील शुल्कासह.	31/01/2026
2	मेसर्स महालक्ष्मी सर्जिलिअल इंडस्ट्रीज त्यांच्या द्वारा प्रोप्रायटर श्री.विपिन विजयराव जयपूरकर	संपत्ती 1 : इक्वीटिबल गहाण असलेले सर्व भाग आणि तुकडा समावेश जमिन आणि बिल्डिंग स्थित प्लॉट नं. जी-1/9 वर ज्याचे क्षेत्रफळ एरीया 1200.00 चौ.मी. त्यावरील बांधकामासह बिअरउप क्षेत्रफळ एरीया 759.00 चौ.मी. स्थित वर्या औद्योगिक क्षेत्र मोजा बाबडी, मोजा नं. 93, प.ड./टि.एस. नं. 39 वर्या नगरपरिषदेच्या हद्दीबाहेर आणि शासपंचायत बाबडी तालुका आणि जिल्हा वर्धा - 442001. वर्तुषिमा खालीलप्रमाणे: पूर्व: एमआयडीसी प्लॉट नं. जी-1/10, पश्चिम : मोकळी जमीन, जंजर : 20.00 मीटर एमआयडीसी रोड , दक्षिण :मोळी जमीन. संपत्तीचे मालक: श्री. विपिन विजयराव जयपूरकर	14/11/2025	रु.66,63,595.08 (रुपये सहासहस्र लाख त्रेसहस्र हजार पाचवे पंचायनत आणि पैसे आठ फक्त) 29.01.2026 पर्यंतचे + व्याज आणि त्यावरील शुल्कासह.	31/01/2026
		संपत्ती 2: ग्रंथसामग्रीचा तपशील पुस्तकादार-श्री अर्जुनस 1-टीए गोलड 58 डेडज रोलिंग मशीन (नग1) 2-टीए गोलड 14 डेडज काटिंग मशीन (नग1) पुस्तकादार-श्री अर्जुनस 1-व्हीआय गोलड 58 डेडज रोलिंग मशीन (नग1) 2-व्हीआय गोलड 14 डेडज काटिंग मशीन (नग1) पुस्तकादार-पारसमणी इंडस्ट्रीज 1-विकट पदार्थ निकपूर (नग1) पुस्तकादार-पारसमणी इंडस्ट्रीज 1-एसएस 304 विकट पदार्थ मिश्रण टाकी (500 लिटर) * शेलची जाडी 3 मिली * तळ: 3 मिली जाड * ग्रुपे झाकण-2 मिली आणि 2 बाजूंनी उपडता येण्याजोगे * मिअरवॉक्स 1.40 लासमी मॅक * मोटर-3 एचपी * 2 इंच तळाशी टीसी वॉल्डसह आउटलेट * एजिटेटरचा प्रकार-प्रोपेलर * मॅक-पारसमणी पुस्तकादार-सुसमंटेकस मशिन लुंगी 1) हाय स्प्रीड नॉडल लुंग मशीन मॉडेल -एसएमटी 2/115 15 सेमीसाठी (नग1) 8 बीससाठी बीम स्टुड (नग1) 1) एन/एल साठी रोलिंग अटॅचमेंट (नग1) 1) हाय स्प्रीड नॉडल लुंग मशीन (मॉडेल एसएमटी 4/130 6 सेमी, 8 सेमी, 10 सेमीसाठी) (नग1) 1) 16 बीससाठी बीम स्टुड (नग1) 1) एन/एल साठी रोलिंग अटॅचमेंट (नग1) 1) बीम व्यास 350x250एल (नग13) पुस्तकादार-केएचएट सिस्टीम 1) पोल अँड डिलीज फोर्स टॅरेटर (नग1) 1) 3-चॅनेल शीअर टॅरेटर (नग1) 1) डिजिटल थिंक्निंग मॅज (नग1) 1) स्ट्रुप वांच आणि स्टॅडसह विस्कोसिटी कप बी4 (नग1) 1) कप टॅरेटर (नग1).			
		संपत्तीचे मालक: मेसर्स महालक्ष्मी सर्जिलिअल इंडस्ट्रीज त्यांच्या द्वारा प्रोप्रायटर श्री.विपिन विजयराव जयपूरकर			

दिनांक : 31/01/2026
स्थळ : नागपूर

(अंशजतील नूक नमूदरू ग्राह घडण्यात येईल)

अधिकृत अधिकारी
केनरा बँक

नागपूर दिनांक

भाजपमधील प्रवेश औटघटकेचा

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नागपूर : भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहे. मात्र पक्षप्रवेशानंतर लगेच रह करण्याचीही वेळ भाजपवर येत आहे. नगर परिषद निवडणुपूर्वी सावनेर तालुक्यातील काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तो रह करण्यात आला होता. आता या घटनेची पुनरावृत्ती नागपुरात घडली. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा काही तासांमध्येच पक्षप्रवेश रह करण्यात आला. दि नाकाडोंगरी को-ऑपरेटिव्ह राईस मिलचे अध्यक्ष व ग्रामपंचायत लोभीचे सरपंच टाकचंद मुंगुसमारे यांच्यासह

काही तासांमध्येच पक्षप्रवेश रह

अजय गहाणे, आष्टी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल गौपाले, सामाजिक कार्यकर्ते संतोष पुष्पतोडे, ऋषीकुमार गौपाले, तसेच रोहित मिर्चुले, अभिमन्यू ठाकरे, यश कोल्ते व वैभव देशमुख यांनी मंगळवारी दुपारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. परंतु, त्यांच्याबाबत तक्रारी व गुन्ह्यांची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्षनेत्यांना दिली. पक्षाच्या स्तरावर

कमला नेहरू फार्मसी

महाविद्यालयात स्नेहसंमेलन

नागपूर : कमला नेहरू कॉलेज ऑफ फार्मसी येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन 'अरोमा २०२६' अंतर्गत पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवले.

प्रमुख पाहुणे म्हणून आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त संजय अग्रवाल, अध्यक्षस्थानी अमर सेवा मंडळाचे सचिव आमदार अँड. अभिजीत वंजारी उपस्थित होते. अभिजीत वंजारी उपस्थित होते. सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे सदर पक्षप्रवेश तात्काळ रह करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अभिजीत वंजारी यांनी सांगितले की, ज्ञान हे निश्चितच महत्त्वाचे आहे, परंतु त्या ज्ञानाला योग्य शब्द, योग्य दिशा आणि योग्य व्यासपीठ मिळाले, तरच ते प्रभावी ठरते. आपल्या विचारांना स्पष्ट, आत्मविश्वासाने आणि परिणामकारकरीत्या मांडण्याची क्षमता म्हणजेच संभाषण कौशल्य होय. संजय अग्रवाल, यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. दिशा धाबर्डे, तर आभार प्रा. लोकेश थोटे यांनी मानले.



पेगॅसस अँसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड
कॉर्पोरेट कार्यालय: 55-56, पाचवा मजला, श्री प्रेस हाउस, नवीमन पॉइन्ट, मुंबई - 400 021. टेली: 022-61884700
ईमेल: sys@pegasus-arc.com यूआरएल: www.pegasus-arc.com

ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी जाहीर सूचना

सिम्ब्युटि इंटरटेर (एनफोर्समेंट) रुलस, 2002 मधील नियम 8 सह वाचण्यात येणाऱ्या सिम्ब्युटिव्हइंशेसन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅशियल अँसेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिम्ब्युटि इंटरटेर अँड, 2002 अंतर्गत अचल मालमत्तांची विक्री.

सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून खालील नमुद कर्जदार, सहकार्यदार आणि गहाणदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील नमुद स्थावर मिळकती व्हा सरफेसी अँडच्या तरतुदीचे दिनांक 30/06/2025 रोजीच्या अभिलेखीकृत करद्वारे एचबीएफसी द्वारे त्यातील तारणे हिलसबंदीसह खालील नमुद कर्जदारांची थक्काची अभिलेखीकृत केल्या अशा फासस 2024 ट्रुट 1 (फासस) चे ट्रुटी म्हणून त्यांच्या क्षमतेत कृती करणाऱ्या पेगसस अँसेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड अशा तारण धनकोडेड गहाण/भात आहेत. हे सरफेसी अँड 2002 च्या तरतुदी आणि त्या नियमांनुसार 10/03/2026 रोजी सर्व जात अँड अज्ञात द्याविले सह "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्वांने विकण्यात येणार आहे.

एचबीएफसी बँकेच्या प्राधिकृत अधिकार्याने, सरफेसी कायदा आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांमधील कलम 14 च्या अटीनुसार, खाली वर्णन केल्या तारण मालमत्तांचा प्रचक्ष ताबा घेतला आणि दिनांक 26/09/2025 रोजी त्या पेगससच्या प्राधिकृत अधिकार्याकडे सुर्द केल्या.

लिलावाचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

कर्जदार, गहाणदार व जामीनदारांचे नाव	1. मे. बी हिममतलाल अग्रवाल (भागीदारी फर्म) 2. श्री किशोर हिममतलाल अग्रवाल (हिममतलाल बाबुलाल अग्रवाल (एचयुएफ) चे भागीदार/ जामीनदार/गहाणकार/सह-वारस) 3. श्री बिजेश हिममतलाल अग्रवाल (हिममतलाल बाबुलाल अग्रवाल (एचयुएफ) चे भागीदार/ जामीनदार/गहाणकार/कर्ता) 4. श्रीमती कृष्णादेवी खेमुका (हिममतलाल बाबुलाल अग्रवाल (एचयुएफ) च्या भागीदार/ जामीनदार/गहाणकार/सह-वारस) 5. हिममतलाल बाबुलाल अग्रवाल (एचयुएफ) त्यांचे कर्ता 6. श्री बिजेश हिममतलाल अग्रवाल सर्व माध्यमातून	6. श्रीमती भगवतीदेवी अग्रवाल (जामीनदार/गहाणकार) 7. श्रीमती शिल्पी बिजेश अग्रवाल (हिममतलाल बाबुलाल अग्रवाल (एचयुएफ) च्या सह-वारस) 8. श्रीमती मेधा किशोर अग्रवाल (हिममतलाल बाबुलाल अग्रवाल (एचयुएफ) च्या सह-वारस) 9. मे. खेमुका इंडस्ट्रीज (जामीनदार / गहाणकार) 10. बीएचएलएर 'व्हेड्स' प्रा.लि. (गहाणकार) 11. बीएचएलएर एन्टरप्रायजेस प्रा.लि. (गहाणकार) 12. बीएचएलएर एन्टरप्रायजेस प्रा.लि. 13. सेंटोरे केमिकल्स प्रा.लि. (जामीनदार/गहाणकार) 14. श्री शिवकुमार विद्यस्वर अग्रवाल (गहाणकार)
-------------------------------------	---	--

अनामत मत्तांची व्यासावृत्ती विक्री करण्यात येत आहे ती थक्कावृत्ती

विक्री करण्यात येणाऱ्या अचल मालमत्ता असलेल्या अनामत मत्तेचे तपशील

CERSAI ID -

व्यापेशा कमी किमतीस अनामत मत्तेची विक्री करण्यात येणार नाही ती आर्थिक किंमत (रु. मध्ये)

वयाणा खर्च

जमानतदार आलेले वारे आणि सुरक्षित थक्कासे जात असलेले इतर वोजे व व्याजे मुख्य इतर माहिती

1. मे. बी हिममतलाल अग्रवाल (भागीदारी फर्म)
2. श्री किशोर हिममतलाल अग्रवाल (हिममतलाल बाबुलाल अग्रवाल (एचयुएफ) चे भागीदार/ जामीनदार/गहाणकार/सह-वारस)
3. श्री बिजेश हिममतलाल अग्रवाल (हिममतलाल बाबुलाल अग्रवाल (एचयुएफ) चे भागीदार/ जामीनदार/गहाणकार/कर्ता)
4. श्रीमती कृष्णादेवी खेमुका (हिममतलाल बाबुलाल अग्रवाल (एचयुएफ) च्या भागीदार/ जामीनदार/गहाणकार/सह-वारस)
5. हिममतलाल बाबुलाल अग्रवाल (एचयुएफ) त्यांचे कर्ता
6. श्री बिजेश हिममतलाल अग्रवाल सर्व माध्यमातून

22/02/2018 रोजीची थक्कावृत्ती रु. 37,85,00,612.84 (रुपये सदरीस कोटी पंचाशेची लाख सहस्रो बाय आणि चौथ्याची पैसे फक्त) अधिक (दि. 23/02/2018) पासून ते भवणा व वसुलीच्या दिनांकापर्यंतचेकरूनगतीत द्याने व्याज, खर्च, शुल्क व अधिभार. (सरफेसी अधिनियमातील अनुच्छेद 13(2) अंतर्गत मागणी सुचनेनुसार)

मालमत्तेचे गहाणकार: श्री शिवकुमार विद्यस्वर अग्रवाल पॉइंट क्र.5, पारसमी हाऊस क्र.2323, नरेश किंग्ज अँड जमल सरोजबजळ, गोपाल नगर, ख.क्र. 120/6, 121/12, मिडी सर्वे क्र. 738, शीट क्र. 30, 19, नोंदणी पॉइंट, वॉर्ड क्र. 74, द्याा डेवी मॉरिटे रोड, नागपूर - 440022.

सिम्ब्युटि ID - 400012443977; असेट आयडी - 200012418596

रु. 64,80,000/- (रुपये चौसठ लाख ऐसी हजार फक्त)

रु. 6,48,000/- (रुपये सहा लाख अठ्ठाचौस हजार फक्त) जात नाहीत

i) जेएफएफसी, दादर यांचे समक्ष तक्रार प्रकरण क्र. 43/एससी/2024
ii) उच्च न्यायालय मुंबई यांचे समक्ष कि. डब्ल्यू पी क्र. 5641/2025, 5642/2025 व 5643/2025
iii) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडीचे व्हे बी हिममतलाल अग्रवाल यांनी दाखल केलेले दुसरे आणि क्र. 12/2025

13/02/2026 रोजी रु. 03.00 ते साय. 05.00 वाजेपर्यंत

श्री सिव्हास पवार - 9029687504
श्री रोना काराडे - 9594313111

09/03/2026 रोजी रु. 4.00 वाजेपर्यंत

वि. 10/03/2026 रोजी स. 11.00 ते रु. 12.00 वाजेपर्यंत वेबसाईटच्या माध्यमातून ई-लिलाव / बोली (https://sarfaesi.auctiontiger.net)

हे प्रकाशन सिम्ब्युटि इंटरटेर (एनफोर्समेंट) रुलस, 2002 मधील नियम 8 अंतर्गत वर नमुद कर्जदार / जामीनदार / गहाणकार यांचेसाठी तारणे (30) दिवसांची सूचनादेखील आहे.

बोली सारर करणाऱ्याने विक्रीच्या अटी व अटींचा तपशीलसाठी आणि इतर तपशीलांसाठी कृपया सुरक्षित वेबसाईटला म्हणजे <http://www.pegasus-ar.com/assets-to-auction.html> येथे किंवा वेबसाईटला <https://sarfaesi.auctiontiger.net> येथे भेट द्यावी किंवा सेवा पुरवठ्यादार ई-प्रोक्सीव्ह टेलोनॉमिजीज लि., ऑक्शन टायगर बोल्लीदार सहकार्या क्र. मो. +91 9265562821 आणि 9374519754, rampasad@auctiontiger.net, श्री रामप्रसाद मोबाईल क्र. +91 8000023297, ईमेल: support@auctiontiger.net यांचेही संपर्क साधावा.

स्थान: नागपूर
दिनांक: 04/02/2026

प्राधिकृत अधिकारी,
पेगॅसस अँसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड,
(पेगॅसस 2024 ट्रुट 1 चे ट्रुटी)

अजित पवार यांच्या अस्थी विसर्जित

लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : अजित पवार यांच्या अस्थींचे मंगळवारी मौदा तालुक्यातील अंभोरा येथील वैगंगा, कन्धान आणि आम नदीच्या त्रिवेणी संगमावर विसर्जन करण्यात आले. 'अजितदादा अमर रहे' च्या घोषणा आणि जड अंतःकरणाने कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. नागपूर, गणेशपेट येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयापासून विसर्जन यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. विसर्जन यात्रा शहर व नागपूर ग्रामीणमध्ये फिरून सायंकाळी ५.३० वाजता अंभोरा येथील त्रिवेणी संगमावर पोहोचली. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, ग्रामीण अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे व कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी

अस्थींचे विसर्जन केले. यावेळी नगरसेविका आभाताई पांडे, प्रशांत पवार, सुनीता येरणे, विशाल खांडेकर, बजरंगसिंह परिहार,

चंद्रपाल चौकसे, तानाजी वणवे, बाबा गुजर दुनेश्वर पेठे, प्रवीण कुंटे, रेखा चरदे, कल्ला नायक व कार्यकर्ते उपस्थित राहून अजीत पवारांना श्रद्धांजली अर्पण केली.



SOLAR INDUSTRIES INDIA LIMITED
CIN: L74999MH1995PLC085878
Registered Office: "Solar" House 14, Kachimet, Amravati Road, Nagpur - 440023.
Maharashtra, India. Tel: + 91 712 6634555, Fax: + 91 712 22500200,
Email: investor.relations@solargroup.com, Website: www.solargroup.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2025

(₹ in Crores, except per share data)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended
		31-12-2025	31-12-2025	31-12-2024	31-12-2025	31-12-2025	31-12-2024
		Unaudited		Unaudited			
		(1)	(2)	(3)	(1)	(2)	(3)
1	Total Income from Operations (net)	1,530.29	4,128.91	1,219.04	2,573.39	6,868.50	1,982.62
2	Net Profit for the period after tax	329.45	843.92	204.42	466.54	1,180.61	337.50
3	Total Comprehensive Income for the period (after tax)	330.36	857.25	204.42	527.47	1,355.51	303.39
4	Paid-up Equity Share Capital (Equity share of ₹ 2/- each)	18.10	18.10	18.10	18.10	18.10	18.10
5	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	-	-
6	Earning per Share (Face value of ₹ 2/-) (not annualised)						
a) Basic:		36.41	93.26	22.59	49.31	124.87	34.80
b) Diluted:		36.41	93.26	22.59	49.31	124.87	34.80

Notes:

- The Unaudited Consolidated and Standalone Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2025 of SOLAR INDUSTRIES INDIA LIMITED (the "Company") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on February 03, 2026. The Company confirms that its statutory auditors have issued limited review report opinion on the respective Standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2025.
- The Company has identified 'Explosives, its Accessories and related services', as its only reportable segment as defined under Ind AS 108 - Operating Segments. Accordingly, no separate segment information has been provided.
- The figures for the corresponding previous period have been regrouped, as considered necessary, to conform with current period presentation.
- The above is an extract of the detailed format of statement of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended on December 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter and nine months ended on December 31, 2025 are available on the Stock Exchange websites at: (www.nseindia.com) and (www.bseindia.com) and on the Companys' website at: (www.solargroup.com).

for Solar Industries India Limited

Sd/-
Manish Nuval
Managing Director & CEO
DIN - 00164388

Place : Nagpur
Date : February 03, 2026

epaper.loksatta.com

Adtactors 771/22



ADITYA BIRLA DIGITAL FASHION VENTURES LIMITED

[CIN: U14101MH2022PLC380326]
Regd. Office: : Piramal Agastya Corporate Park, Building 'A', 4th and 5th Floor,
Unit No. 401, 403, 501, 502, L.B.S. Road, Kuria, Mumbai - 400 070
Tel.: +91 86529 05000; **Fax:** +91 86529 05400 | **E-mail:** coscec@tmrw.in **Website:** www.tmrw.in

UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2025

The Unaudited Standalone Financial Results of Aditya Birla Digital Fashion Ventures Limited ("Company") along with the Limited Review Report for the quarter and nine months ended December 31, 2025 have been approved by the Board on February 3, 2026 in terms of Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The aforementioned financial results along with the Limited Review Report are available on the website of BSE at <https://www.bseindia.com/stock-share-price/debt-other/scripcode/977013/debt-corp-announcements> and on the Company's website at <https://www.tmrw.in/investors/>. The same can be accessed by scanning the QR Code provided below:




For and on behalf of the Board of Directors
Aditya Birla Digital Fashion Ventures Limited

Prashanth Aluru
Whole-time Director

Place: Bangalore
Date : 3rd February 2026

An Aditya Birla Group Company



SOLAR INDUSTRIES INDIA LIMITED

CIN: L74999MH1995PLC085878
Registered Office: "Solar" House 14, Kachimet, Amravati Road, Nagpur - 440023.
Maharashtra, India. **Tel:** + 91 712 6634555, **Fax:** + 91 712 22500200,
Email: investor.relations@solargroup.com, **Website:** www.solargroup.com


EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2025

(₹ in Crores, except per share data)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended
		31-12-2025	31-12-2025	31-12-2024	31-12-2025	31-12-2025	31-12-2024
		Unaudited			Unaudited		
		(1)	(2)	(3)	(1)	(2)	(3)
1	Total Income from Operations (net)	1,530.29	4,128.91	1,219.04	2,573.39	6,868.50	1,982.62
2	Net Profit for the period after tax	329.45	843.92	204.42	466.54	1,180.61	337.50
3	Total Comprehensive Income for the period (after tax)	330.36	857.25	204.42	527.47	1,355.51	303.39
4	Paid-up Equity Share Capital (Equity share of ₹ 2/- each)	18.10	18.10	18.10	18.10	18.10	18.10
5	Reserves (excluding Revaluation Reserve)			-			-
6	Earning per Share (Face value of ₹ 2 /-) (not annualised)						
a)	Basic:	36.41	93.26	22.59	49.31	124.87	34.80
b)	Diluted:	36.41	93.26	22.59	49.31	124.87	34.80

Notes:

- The Unaudited Consolidated and Standalone Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2025 of SOLAR INDUSTRIES INDIA LIMITED (the "Company") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on February 03, 2026. The Company confirms that its statutory auditors have issued limited review report opinion on the respective standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2025.
- The Company has identified 'Explosives, its Accessories and related services', as its only reportable segment as defined under Ind AS 108 - Operating Segments. Accordingly, no separate segment information has been provided.
- The figures for the corresponding previous period have been regrouped, as considered necessary, to conform with current period presentation.
- The above is an extract of the detailed format of statement of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended on December 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter and nine months ended on December 31, 2025 are available on the Stock Exchange websites at: (www.nseindia.com) and (www.bseindia.com) and on the Company's website at: (www.solargroup.com).



Place : Nagpur
Date : February 03, 2026

Sd/-
Manish Nuwal
Managing Director & CEO
DIN - 00164388

Adfactors 771/25

ROAD INFRASTRUCTURE DEVELOPMENT COMPANY OF RAJASTHAN LTD.
701-706, 7th Floor, ARG Corporate Park, Gopalbari, Ajmer Road, Jaipur – 302 001
Tel: +91 141 2747001, Email: office@rdcor.in, Website: www.rdcor.in, CIN: U45203RJ2004PLC019850

E-NIT
RIDCORPJADMINEW-519/2026/669
Date: 03.02.2026
RIDCORPJPL intends to invite online tenders through e-procurement for Collection of user fee and operation of toll plazas for the period from 01.04.2026 to 31.03.2027 (365 days) as per details given below:

SN	Name of roads	Period for downloading the Bid document	Online Bid Opening Date
1	1. Hanumangarh-Kishangarh (HK), 2. Alwar-Sikandra (AS), 3. Baran-Jhalawar (LJ-2), 4. Alwar-Bhiwadi (AB), 5. Khushkhara-Kasola Chowk (KK), 6. Arjunsar-Pallu (AP), 7. Hanumangarh-Sangaria (HS), 8. Jhalawar-Jhalawar Road (JJ), 9. Jhalawar-Ujjain (JU), 10. Mathura (U.P. Border)-Sharatpur, 11. Gangapur-Bhadoli (GB) and 12. Rawatsar-Nohar-Bhadra upto Haryana Border (RNB)	from 04.02.2026 (15:00 Hrs) to 17.02.2026 (18:00 Hrs)	18.02.2026 (11:30 Hrs)

All the particulars/details and amendments related to this E-NIT can be viewed on the website <http://eproc.rajasthan.gov.in>. Interested agencies/firms are required to be registered on this website through digital signatures.

Director

LLOYDS METALS AND ENERGY LTD
Regd Address: Plot No A 1-2, MIDC Area, Ghugus, Chandrapur, Maharashtra, 442505

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Name of the Share Holder	Folio No.	No of Shares	Certificate No.	Distinctive No.(s) From To
Mr. Manoj Ghaliarum	410781	1000	2015	2333141 to 2334140

Place: Mumbai, Date: 04-02-2026

[Name of Shareholder(s)] : Mr. Manoj Ghaliarum

PUBLIC NOTICE
Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street Mumbai Maharashtra 400001

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s].

Name of the holder [and Jt.holder[s], if any]	Folio No.	Face_Val	Certificate Nos.	Distinctive Numbers	No. of Shares
Late.Charandas Padamsey Ved (Charandas Padamsey & Charandas P Ved) Joint Holder, Kishore Charandas Jogidasani	H5C0012448	01/-	21159	47479401- 47480900	1500 Qty.

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents **MUFG Intime India Private Limited**, 247 Park, C-101, 1st Floor, L.B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai-400083, TEL: 8108116767 **within 15 days** of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue with the Duplicate Share Certificate/s.

Name[s] of the holder[s] / Late. Charandas Padamsey Ved (Deceased) Joint Holder . Kishore Charandas Jogidasani

Place: Mumbai
Date: 04/02/2026

FORM INC-26
BEFORE THE CENTRAL GOVERNMENT REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION MINISTRY OF CORPORATE AFFAIRS, MUMBAI

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND

In the matter of **PARISHREE EXTRUSIONS AND PACKAGINGS PVT. LTD. (CIN: U27100MH2005PTC151067)** having its Registered Office at Akansha Arcade, 1st Floor, Office No.104, Kandivali, Borivali, Kandivali West, Mumbai-400067, Maharashtra, India

.....Petitioner

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make a petition to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 15th December, 2025 where members have attended the meeting through physical mode, to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" (i.e., from the jurisdiction of Registrar of Companies, Mumbai) to "State of West Bengal" (i.e., under the jurisdiction of Registrar of Companies, Kolkata).

An Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the Registered Office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an Affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra, within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the Petitioner Company at its Registered Office at the address mentioned above.

For and on behalf of **Parishree Extrusions and Packagings Pvt. Ltd. SD/- Astha Joshi Director DIN: 09396476**

Date: 04/02/2026
Place: Mumbai

FORM INC-26
BEFORE THE CENTRAL GOVERNMENT REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION MINISTRY OF CORPORATE AFFAIRS, MUMBAI

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND

In the matter of **ATTENTIVE SHARE TRADING PVT. LTD. (CIN: U74900MH2011PTC222019)** having its Registered Office at Akansha Arcade, 1st Floor, Office No.104, Kandivali, Borivali, Kandivali West, Mumbai-400067, Maharashtra, India


.....Petitioner

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make a petition to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 15th December, 2025 where members have attended the meeting through physical mode, to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" (i.e., from the jurisdiction of Registrar of Companies, Mumbai) to "State of West Bengal" (i.e., under the jurisdiction of Registrar of Companies, Kolkata).

An Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the Registered Office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an Affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra, within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the Petitioner Company at its Registered Office at the address mentioned above.

For and on behalf of **Attentive Share Trading Pvt. Ltd. SD/- Astha Joshi Director DIN: 09396476**

Date: 04/02/2026
Place: Mumbai



Abbott India Limited

CIN: L24239MH1944PLC007330
Regd Office: 3, Corporate Park, Sion-Trombay Road, Mumbai - 400 071
Tel No.: 022-5046 1000/2000
Email Id: investorrelations.india@abbott.com Website: www.abbott.co.in

SPECIAL WINDOW FOR TRANSFER AND DEMATERIALISATION OF PHYSICAL SECURITIES

In accordance with SEBI Circular No. HO/38/13/11(2)2026-MIRSD-POD/I/3750/2026 dated January 30, 2026, Shareholders of Abbott India Limited are hereby informed that a special window has been opened from February 5, 2026 to February 4, 2027 for transfer and dematerialisation of physical securities. This special window is available to only those Shareholders whose transfer requests were lodged prior to April 1, 2019 for transfer of physical shares and rejected/ returned due to deficiency in documents.

Shareholders who wish to avail the opportunity are requested to submit the original security certificates, transfer deed and all other documents listed in the Circular, to the Company's Registrar and Transfer Agent, KFin Technologies Limited, Unit: Abbott India Limited, Selenium Building, Tower B, Plot No. 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500 032. The Circular can be accessed at <https://www.abbott.co.in/investor-relations/investor-centre/investor-download-centre.html>

The shares that are re-lodged for transfer shall be issued only in demat form. In case of any queries, Shareholders are requested to raise a service request at einward.ris@kfinetech.com and investorrelations.india@abbott.com.

For Abbott India Limited


Sd/-
Sangeeta Shetty
Company Secretary
Membership No.: ACS 18865

Place : Mumbai
Date : February 4, 2026

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given that Flat No. 101, 1st Floor, Shree Nehru Nagar Co - operative Housing Society Limited, Opp. B.D.D Chawl No. 106, S. S. Amrutwar Marg, Worli, Mumbai - 400013, Maharashtra belongs to deceased **Late Laxman Narsayya Vasala**. The legal heirs of the above deceased person are **Smt. Laxmi Laxman Vasala, Mr. Prasad Laxman Vasala and Mr. Shrihari Laxman Vasala**. I hereby legally invite claims from any person or financial institution having objection **within 14 days** from the date of publication of this notice with supporting documents.


Sd/-
Advocate
Mr. Dattatray G. Dhole
99876 86372



In fast or fragile markets, insight brings perspective.

Decode market moves with sharp, fast, expert analysis — every day with Stocks in the News in Business Standard.

To book your copy, SMS [reaches to 98765 or email \[order@bsmail.in\]\(mailto:order@bsmail.in\)](tel:9876543210)



Business Standard
Insight Out

BELSTAR MICROFINANCE LIMITED
CIN NO: U06599TN1988PLC081652
Regd Office: M V Square, No.4/14, Soundarapandian street, Ashok Nagar, Chennai-600 083,
Website: www.belstar.in

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2025


(All amounts are in Millions of Indian Rupees, unless otherwise stated)

S. No.	Particulars	Quarter ended Dec. 31, 2025	Quarter ended Dec. 31, 2024	Year ended March 31, 2025
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations	4,713.31	5,190.63	21,249.88
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	801.71	15.89	508.81
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	801.71	15.89	508.81
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	509.20	23.96	463.87
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	509.20	23.96	464.67
6.	Paid-Up Equity Share Capital	548.44	548.44	548.44
7.	Reserves (including Securities Premium)	16,077.03	18,121.68	17,163.24
8.	Securities Premium Account	9,014.60	9,014.60	9,014.60
9.	Net worth	16,625.47	18,670.12	17,711.68
10.	Paid-up Debt Capital / Outstanding Debt	62,706.69	66,327.36	56,171.17
11.	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12.	Debt Equity Ratio	3.77	3.55	3.17
13.	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations)	(Not Annualized)	(Not Annualized)	(Annualized)
	1. Basic	9.28	0.44	8.46
	2. Diluted	9.28	0.44	8.46
14.	Capital Redemption Reserve	500.00	500.00	500.00
15.	Debtenture Redemption Reserve	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
16.	Debt Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
17.	Interest Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable

1. The above results for the Quarter ended Dec 31, 2025 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on Feb 02, 2026 and Feb 03, 2026.

2. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the unaudited and audited quarterly financial results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.belstar.in.


3. For the other line items referred in regulation 52(4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchanges and are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.belstar.in. The same can be accessed by scanning the QR code Provided below.



For and on behalf of the Board of Directors of Belstar Microfinance Limited

Sd/-
J.Balakrishnan
Wholtime Director & Chief Executive Officer
DIN: 10409525

Place : Chennai
Date : February 03, 2026



INDOCO REMEDIES LIMITED

Regd. Office: Indoco House, 166 CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400098
Tel: +91-22-68791250 / 62871000 Email : compliance.officer@indoco.com Web : www.indoco.com CIN : L85190MH1947PLC005913


EXTRACTS OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2025

(₹ In Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter ended 31.12.2025	Quarter ended 30.09.2025	Quarter ended 31.12.2024	Nine months ended 31.12.2025	Nine months ended 31.12.2024	Year ended 31.03.2025	Quarter ended 31.12.2025	Quarter ended 30.09.2025	Quarter ended 31.12.2024	Nine months ended 31.12.2025	Nine months ended 31.12.2024	Year ended 31.03.2025
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	40,051	44,212	37,298	1,23,694	1,17,094	1,51,819	44,536	48,467	41,055	1,36,971	1,27,471	1,66,492
2	Net Profit for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	(1,444)	1,029	(1,435)	(3,255)	2,254	(836)	(2,516)	(1,300)	(3,195)	(7,481)	(2,984)	(7,536)
3	Net Profit for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	(2,045)	976	(1,336)	(3,909)	2,353	(737)	(3,131)	(1,353)	(3,096)	(8,149)	(2,885)	(7,437)
4	Net Profit for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	(2,000)	1,505	(1,023)	(3,301)	1,751	(873)	(2,945)	(921)	(2,840)	(7,500)	(3,661)	(7,795)
5	Net Profit for the period after tax (after exceptional and / or extraordinary items) attributable to shareholders of the company	(2,000)	1,505	(1,023)	(3,301)	1,751	(873)	(2,979)	(793)	(2,639)	(7,350)	(3,335)	(7,374)
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	(2,015)	1,562	(1,045)	(3,218)	1,684	(1,322)	(3,071)	(663)	(2,853)	(7,383)	(3,781)	(8,208)
7	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)] attributable to shareholders of the company	(2,015)	1,562	(1,045)	(3,218)	1,684	(1,322)	(3,105)	(535)	(2,652)	(7,233)	(3,455)	(7,787)
8	Equity Share Capital	1,845	1,845	1,844	1,845	1,844	1,845	1,845	1,845	1,844	1,845	1,844	1,845
9	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the Previous year						1,08,491						1,00,355
10	Earnings per share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) (not annualized)												
a)	Basic	(2.17)	1.63	(1.11)	(3.58)	1.90	(0.95)	(3.20)	(1.00)	(3.08)	(8.14)	(3.97)	(8.46)
b)	Diluted	(2.17)	1.63	(1.11)	(3.58)	1.90	(0.95)	(3.19)	(1.00)	(3.08)	(8.13)	(3.97)	(8.45)

Notes :

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and also the company's website www.indoco.com
- The above results were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at the meeting held on 03rd February, 2026.



Place : Mumbai
Date : February 03, 2026

By Order of the Board For Indoco Remedies Ltd
Sd/-
Aditi Panandikar
Managing Director
DIN:00179113